



गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

(महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक २००७/(३२२/०७) विशि-४ महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ (१९९४ चा महा.३५)च्या कलम ३ च्या पोटकलम (२) अन्वये दिनांक २७ सप्टेंबर २०११ रोजी स्थापीत व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक ६) द्वारा संचालित राज्य विद्यापीठ)

(क्रिडा व शारिरिक शिक्षण विभाग)

एम.आय.डि.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली - ४४२६०५

जावक क्रमांक/गो.वि.ग./क्रि.शा.शि.वि./ 185/२०२२

दिनांक : २३/०२/२०२२

शिक्षकेत्तर कर्मचारी

"अमृत क्रिडा व कला महोत्सव - २०२२"

दोन दिवसीय क्रिडा व कला प्रकारातील खेळ व सांस्कृतीक कार्यक्रमाबाबत नियमावली

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयांचे व विद्यापीठांचे शिक्षकेत्तर कर्मचारी यांना याद्वारे कळविण्यात येते की, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कला-गुणांना वाव देवून त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा याकरीता गोंडवाना विद्यापीठाद्वारे विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संलग्नीत अनुदानित महाविद्यालयांतील नियमित शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरीता दिनांक २६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन दिवसीय "अमृत क्रिडा व कला महोत्सव २०२२" चे आयोजन करण्यात आलेले आहे.

दोन दिवसीय "अमृत क्रिडा व कला महोत्सव २०२२" करीता असलेल्या मर्यादीत वेळेत विविध क्रिडा व कला प्रकारांचे उत्तम नियोजन व यशस्वी कार्यक्रम होण्याकरीता सर्व सहभागी कर्मचारी/खेळाडू/स्पर्धक यांचेकरीता खालीलप्रमाणे सर्वसाधारण नियम, अटि व शर्ती लागू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

१) व्हॉलिबॉल -

- १) व्हॉलिबॉलचा सामना १५ पॉईंटचा व ३ सेट मध्ये खेळवल्या जाईल.
- २) सेमी फायनल व फायनल सामना २५ पॉईंटचा व ३ सेटमध्ये खेळवला जाईल.

२) कबड्डी -

- १) कबड्डीचा प्रत्येक सामना हा १० मिनीटे कालावधीचा राहिल.
- २) कबड्डीचे सामने मॅटवर खेळवल्या जातील.
- ३) कबड्डीचे सामने मॅटवर खेळण्याकरीता आवश्यक असलेल्या साहित्याची व्यवस्था खेळाडूंनी स्वता करावी.

३) दौड स्पर्धा -

- १) दौड स्पर्धा केवळ पुरुष धावपटूंकरीताच असेल.
- २) सहभागी स्पर्धकांची संख्या लक्षात घेता गटनिहाय एका वेळी सोडण्यात येईल व प्रत्येक गटातून प्रथम येणाऱ्या सर्व धावपटूंना अंतीम राऊंडमध्ये प्रवेश दिल्या जाईल.
- ३) दौड स्पर्धा ही १०० मिटरचीच असेल.

४) फास्ट वॉर्कींग स्पर्धा -

- १) फास्ट वॉर्कींग स्पर्धा केवळ महिला धावपटूंकरीताच असेल.
- २) सहभागी स्पर्धकांची संख्या लक्षात घेता गटनिहाय एका वेळी सोडण्यात येईल व प्रत्येक गटातून प्रथम येणाऱ्या सर्व धावपटूंना अंतीम राऊंडमध्ये प्रवेश दिल्या जाईल.
- ३) फास्ट वॉर्कींग स्पर्धा ही ४०० मिटरचीच असेल.

५) कॅरम -

- १) सहभागींची संख्या लक्षात घेता सुरुवातीचे प्रत्येक सामने १५ पॉईंटचेच खेळवल्या जातील.
- २) अंतिम सामना हा २९ पॉईंचा खेळवला जाईल.



६) बुद्धीबळ (म. व पु.)-

- १) बुद्धीबळ खेळाचे नियम संघ व्यवस्थापकांच्या सभेमध्ये ठरविण्यात येईल. व त्यांचे नियम सर्व खेळाडूंना बंधनकारक राहतील.
- २) बुद्धीबळ खेळाचे बोर्ड (Chess Board) स्पर्धकांनी स्वताचे घेवून यावे.

७) चमचा गोळी (म.) -

- १) चमचा गोळी हा खेळ केवळ महिलांकरीताच असेल.
- २) आयोजकांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या चमचा व गोळीचा वापर करूनच खेळ खेळल्या जाईल.

८) संगीत खुर्ची (महिला) -

- १) स्पर्धा प्रमुखांच्या सुचना व निर्देशान्वये सदर खेळ संचालित होईल.

९) बॅडमिंटन सिंगल (महिला) -

- १) बॅडमिंटनचा सामना २१ पॉइंटचा व ३ सेट मध्ये खेळवल्या जाईल.

कला प्रकार (सांस्कृतिक कार्यक्रम) -

१) समूह गीत गायन -

- १) समूह गीत गायनामध्ये धृवपद आणि दोनच अंतरे गाता येईल.
- २) समूह गीत गायनामध्ये कमीत कमी ४ व जास्तीत जास्त ८ स्पर्धकांचा समावेश असावा.
- ३) समूह गीत ट्रॅक वर गाता येणार नाही.
- ४) समूह गीत तबला, हार्मोनियम व इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायचे आहे.
- ५) आयोजकांतर्फे वाद्य व वादकांची व्यवस्था केलेली आहे.

२) एकल गीत गायन -

- १) एकल गीत गायनामध्ये धृवपद आणि दोनच अंतरे गाता येईल.
- २) एकलगीत ट्रॅक वर गाता येणार नाही.
- ३) एकलगीत तबला, हार्मोनियम व इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायचे आहे.
- ४) आयोजकांतर्फे वाद्य व वादकांची व्यवस्था केलेली आहे.

३) समूह नृत्य -

- १) नृत्याच्या गीतामध्ये धृवपद व दोन अतंर्यांचाच समावेश असावा.
- २) समूह नृत्यामध्ये कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १० स्पर्धकांचा (म. व पु.) समावेश असावा.
- ३) स्पर्धकांनी स्वताच्या नृत्याच्या गीताची एकच गीत असलेली सिडी/पेन ड्राईव्ह तयार करून सोबत आणावे.

४) नाटिका-

- १) नाटिकेच्या सादरीकरणाकरीता स्पर्धकांना केवळ १० मिनीटांचा वेळ देण्यात येईल.
- २) सादरीकरणामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा उल्लेख नसावा.
- ३) स्पर्धकाने स्पर्धेच्या वेळेत वेळेवर उपस्थित राहावे.

५) मिमिक्रि -

- १) सादरीकरणामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा उल्लेख नसावा.
- २) स्पर्धकाने स्पर्धेच्या वेळेत वेळेवर उपस्थित राहावे.

सर्वसाधारण नियम -

- १) क्रिडा प्रकारातील रस्साखेच या प्रकारामध्ये सहभागींचा प्रमाण अत्यल्प असल्यामुळे रद्द करण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी.
- २) कला प्रकारातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरेसा कालावधी नसल्यामुळे एकल नृत्य प्रकार रद्द करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.
- ३) ठरावीक वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहिले, अनुपस्थित राहिल्यास संघ बाद ठरविण्यात येईल.

